



श्री. बी. डी. टेळे, तहसिलदार, नागपूर (ग्रामीण) यांचे कार्यालय, नागपूर

रा. मा. क्र. ६९/एन.ए.पी.-३४/२०२४-२०२५

मौजा - जामठा, प. ह. नं.- ४२

दिनांक- २४ जानेवारी, २०२५

वाचा : मा.जिल्हाधिकारी, नागपूर यांचे अधिकार प्रदान आ देश क्र.प्रस्तुत/कावि-१४६९/२२, दि.१९/०९/२०२२.

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६, च्या कलम -४२-अ मधील तरतुदीन्वये नियोजन प्राधिकरणाने बांधकाम/विकास परवानगी दिली आहे, अशा जमिनीच्या भोगवटदारास द्यावयाचा सनदेचा नमुना.

ज्याअर्थी, जिल्हा- नागपूर, तालुका-नागपूर (ग्रामीण), मौजा - जामठा, प. ह. नं.- ४२ च्या शेत सर्व्हे क्रमांक २३८/२, आराजी ३.२४ हे. आर. (३२४००.०० चौ. मी.) पैकी ३.२३९९४९ हे. आर. (३२३९९.४९ चौ. मी.) या जमिनीच्या भोगवटदाराने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ४२-अ च्या तरतुदीन्वये, "निवासी" अकृषक प्रयोजनासाठी सदर जमिनीचा विकास करण्यास कार्यकारी अभियंता-१, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर यांचा मंजूरी अहवाल क्र. का. अभि./नामप्रविप्रा/१५०, दिनांक- २३/०१/२०२५, अन्वये विकास/बांधकाम परवानगी प्राप्त केली आहे. ज्यासंबंधी नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेला नकाशा या सनदेसोबत संलग्न आहे. तात्पुरते मंजूर अभिन्यासाच्या क्षेत्राचे विवरण खालील प्रमाणे आहे.

AREA STATEMENT				
1.	AREA OF PLOT (MINIMUM AREA OF A,B,C TO BE CONSIDERED)	32399.49	SQ.M	
	A) AS PER OWNERSHIP DOCUMENT (7/12, CTS, EXTRACT)	32400.00	SQ.M	
	B) AS PER MEASUREMENT SHEET	32399.49	SQ.M	
	C) AS PER SITE	32399.49	SQ.M	
2.	DEDUCTIONS FOR			
	A) PROPOSED D.P./D.P. ROAD WIDENING AREA/SERVICE ROAD/HIGHWAY WIDENING	131.49	SQ.M	
	B) ANY D.P. RESERVATION AREA	756.60	SQ.M	
	C) EXTERNAL STRUCTURE IN PLOT	0.00	SQ.M	
	D) NOT IN POSSESSION	0.00	SQ.M	
	(TOTAL A+B+C+D)	888.09	SQ.M	
3.	BALANCE AREA OF PLOT (1-2)	31511.40	SQ.M	
4.	AMENITY SPACE (IF APPLICABLE)			
	A) REQUIRED	1575.57	SQ.M	
	B) ADJUSTMENT OF 2 (B), IF ANY	-----	SQ.M	
	C) PROPOSED	1577.12	SQ.M	
5.	NET PLOT AREA (3-4 (C))	29934.28	SQ.M	
6.	RECREATIONAL OPEN SPACE/PLAY GROUND (IF APPLICABLE)			
	A) REQUIRED	3151.14	SQ.M	
	B) PROPOSED	3151.92	SQ.M	
7.	AREA UNDER ESS & STP	100.000	SQ.M	
8.	INTERNAL ROAD AREA (NET PLOT -- (PLOTABLE AREA + OPEN SPACE + MSEB + EXTERNAL STRUCTURE))	7800.60	SQ.M	
9.	SERVICE ROAD AND HIGHWAY WIDENING	----	SQ.M	
10.	PLOTABLE AREA	18881.76	SQ.M	
11.	PRO-RATA FACTOR FOR FSI CALCULATION ON LAYOUT PLOTS=(5/9)	1.585	SQ.M	

२३/०१/२०२५



//२//



ज्याअर्थी, उक्त जमिनीच्या भोगवटादाराने शासनाला, उक्त संहितेच्या कलम ४७-अ नुसार देय रुपांतरण कराची व वर नमुद "निवासी" अकृषक प्रयोजनार्थ वापरापोटी आकारणीची रक्कम पुढील प्रमाणे निर्धारित करण्यात येते.

उपरोक्त प्रमाणे कार्यकारी अभियंता-१, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर यांनी शिफारस केलेल्या जागेचे एकूण क्षेत्रफळ/आराजी ३.२४ हे. आर. (३२४००.०० चौ. मी.) पैकी ३.२३९९४९ हे. आर. (३२३९९.४९ चौ. मी.) "निवासी" प्रयोजनार्थ अकृषक सारा आकारणी करावयाचे क्षेत्र म्हणजेच २०४५८.८८ चौ. मी. (AREA UNDER PLOT १८८८१.७६ + AMENITY SPACE PROPOSED १५७७.१२ = २०४५८.८८) चौ. मीटरला १० पैसे प्रति चौ. मीटर याप्रमाणे अकृषक महसूल कर रुपये २,०४६/-, ग्रामपंचायत कर अकृषक करा एवढा रुपये २,०४६/-, जिल्हा परिषद सेस सारा ७ पट अकृषक कराच्या रुपये १४,३२२/- परावर्तीत कर अकृषक साऱ्याचे ५ पट म्हणजेच रुपये १०,२३०/- असे एकूण रुपये २८,६४४/- आकारणी निर्धारित होते.

त्याअर्थी आता, उक्त संहितेमधील तरतुदीच्या आणि तदन्वये करण्यांत आलेल्या नियमांच्या तरतुदीनुसार आणि खालील शर्तींना अधीन राहून उपरोक्त जमिनीच्या भोगवटदारास सदर नियोजन प्राधिकाऱ्यावर वर उल्लेखित विकास/बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने सदर जमिनीवर अनुज्ञेय करण्यांत आलेल्या "निवासी" अकृषक वापरापोटी उक्त संहितेच्या कलम ४२-अ अन्वये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांनी दिलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहून ही सनद देण्यात येत आहे.

१. आकारणी उक्त जमिनीचा भोगवटदार उक्त जमिनीच्या संबंधात या अगोदर वसूली योग्य असलेल्या आकारणी ऐवजी वर उल्लेखित विकास/बांधकाम परवानगी प्राप्त झाल्यापासून दिनांक ३१ जूलै, २०२५ (वर्ष) रोजी संपणाऱ्या हमीच्या कालावधीत शासनाला प्रत्येक वर्षी रुपये २,०४६/- (रुपये दोन हजार छेचाळीस फक्त) या दराने भरणीत होणारी वार्षिक आकारणी देईल आणि उक्त कालावधी संपल्यानंतर, उक्त संहिते अन्वये जिल्हाधिकाऱ्याकडून, वेळोवेळी निश्चित करण्यांत येईल, अशी सुधारित आकारणी देईल.
२. उक्त जमिनीचा भोगवटदार उक्त जमिनीवर वसूली योग्य असलेली सर्व कर, दर आणि उपकर भरील.
३. वरीलप्रमाणे मंजूर केलेल्या वापरामध्ये किंवा वापराच्या क्षेत्रामध्ये नियोजन प्राधिकरणाच्या पूर्व मंजूरी शिवाय कोणताही बदल करू नये व ही सनद निर्गमित झाल्यानंतर नियोजन प्राधिकरणाच्या पूर्व मान्यतेने सदर जमिनीच्या वापराच्या क्षेत्रामध्ये कोणताही बदल झाल्यास त्याची माहिती, असा बदल नियोजन प्राधिकरणाकडून मंजूर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांना देणे भोगवटादारावर बंधनकारक राहील.
४. सदर जमिनी या नागरी जमीन कमाल धारणा व कोर्ट ऑफ वार्डस मध्ये बाधित होत असल्यास सदर अकृषक आकारणी रद्द करण्यात येईल.
५. उक्त जमिनीच्या भोगवटादाराने पूर्वगामी शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन केल्यास जिल्हाधिकाऱ्यास, उक्त संहितेच्या आणि तदन्वये, करण्यांत आलेल्या नियमांच्या तरतुदीन्वये जी भरण्यास उपयोगकर्ता दायी असेल अशी इतर कोणत्याही शास्तीस बाधा न आणता त्यास वाटेल अशी आकारणी भरल्यावर आणि कलम ३२९ च्या पोटकलम (२) च्या अधिनतेने, त्यास योग्य वाटेल एवढा दंड भरल्यानंतर उक्त जमीन भोगवटदार यांच्या वहीवाटीत असल्याचे चालू ठेवता येईल.

1131

त्याची साक्ष म्हणून नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यानी/जिल्हाधिकार्याने प्राधिकृत केलेल्या अधिकार्याने या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे वतीने स्वाक्षरी केली आहे, आणि त्यांच्या पदाची मोहोर लावली आहे आणि अर्जदाराने सुद्धा दिनांक- २० जानेवारी, २०२५ रोजी त्याची स्वाक्षरी येथे केलेली आहे.

(भोगवटादाराची स्वाक्षरी)

मेसर्स एआरए बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार

अतुल प्रेमचंद साजपुरिया

(साक्षीदारांची स्वाक्षरी व नांव)

अ) _____

श्री. स्वप्नील पद्माकर सौंदरकर

ब) _____

श्री. प्रेमचंद गणेश माँदेकर

(साक्षीदारांची स्वाक्षरी व नांव)

अ) _____

श्री. स्वप्नील पद्माकर सौंदरकर

ब)

श्री. प्रेमचंद गणेश माँदेकर



आम्ही जाहीर करतो की, ज्याने सनदेवर स्वतः मेसर्स एआरए बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार अतुल प्रेमचंद ताजपुरिया यांनी स्वाक्षरी केलेली आहे. ती अ व ब व्यक्ती, तीच व्यक्ती आहे आणि त्याने या ठिकाणी आमच्या समक्ष त्याची स्वाक्षरी केलेली आहे.



स्वा/-
(बी. डी. टेळे)
तहसिलदार,
नागपूर (ग्रामीण)

प्रतिलिपी :

१. मा. जिल्हाधिकारी, नागपूर (अकृषक शाखा) यांना माहितीस सविनय सादर.
२. उप अधिक्षक भूमी अभिलेख, नागपूर (ग्रा.) यांना माहितीस व उचित कार्यवाहीस अग्रेषित.
३. मा. कार्यकारी अभियंता -१, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नागपूर यांना माहितीस सविनय सादर.
४. सह. जिल्हा निबंधक श्रेणी - २, क्रं. ७ व १० नागपूर (ग्रामीण) यांना माहितीकरीता अग्रेषित.
५. ग्राम अधिकारी सा. क्रं. ४२, मौजा - **जामठा** यांना सदर आदेशाची नोंद गाव नमुना-२ मध्ये नोंद घेण्यास व आवश्यक कार्यवाहीस अग्रेषित.
६. अर्जदार मेसर्स एआरए बिल्डकॉन भागीदारी संस्था तर्फे भागीदार अतुल प्रेमचंद ताजपुरिया, रा. एन.-१०३, १०४, लक्ष्मी विहार अपार्टमेंट, होटेल एअरपोर्ट सेंट्रल पॉइंट, सोमलवाडा, नागपूर-४४००२५ यांना माहिती तथा उपरोक्त अटी व शर्तीच्या पूर्तता व अंमलबजावणी करण्यास रवाना.

सहसिकदार
27/01/2025